

अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर व त्या अंतर्गत ३ विभाग, १५ उपविभाग, १ भूवैज्ञानिक पथक व १ संकल्पचित्र उपविभाग क्र.१ तसेच उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र. ३ नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ३४७ पदांना दिनांक ०१/०३/२०२५ ते दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन निर्णय क्र.मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ३२  
दिनांक १३/३/२०२५

- संदर्भ:- १) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२००६/३५/२००६/जसंअ,  
दि. २५/१/२००८  
२) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्र. आकृतीबंध २००८ / २६० /  
(४५ / २००८)/जसंअ, दि. ६/६/२००८  
३) आस्था (पुनर्रचना), जलसंपदा विभाग पत्र क्र.आढावा-२०२३/  
प्र.क्र.४२/आस्था.(पुनर्रचना), दि. ११/९/२०२३  
४) जलसंपदा विभाग, शासन निर्णय, . मुवाप्र-२०२४/(१६५/२०२४)/जसंअ,  
दि.२७/९/२०२४.  
५) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,  
दि. ३/३/२०२५  
६) अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर यांचे पत्र  
जा.क्र./५०/ आलि-१/धा.मुदतवाढ/२०२४, दि. ४/२/२०२५.

प्रस्तावना :-

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सर्वेक्षण/ अन्वेषण पथक जलसंपत्ती संकल्पचित्र/ भूवैज्ञानिक कार्यप्रकारासाठी असलेल्या मंडळ/ विभाग/ उपविभागीय कार्यालयांचा आकृतीबंध संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आलेला आहे. संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये पाटबंधारे अन्वेषण मंडळ, नागपूर कार्यालयातील जलसंपत्ती संकल्पचित्र कार्यप्रकारासाठीच्या २ कार्यालयांचा सदर आकृतीबंधात समावेश करण्यात आलेला आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नागपूर यांचे अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर व त्या अंतर्गत ३ विभाग, १५ उपविभाग, १ भूवैज्ञानिक पथक व १ संकल्पचित्र उपविभाग क्र.१ तसेच उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र. ३ नागपूर या कार्यालयांच्या नियत अस्थायी आस्थापनेवरील ३४७ पदांना दिनांक १/९/२०२४ ते दिनांक २८/२/२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास वरील संदर्भ क्र. ४ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर पदांना दि. १/३/२०२५ ते दि. ३१/८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत संदर्भाधीन क्र. ६ च्या पत्रान्वये प्राप्त प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-

## शासन निर्णय :-

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नागपूर यांचे अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर व त्या अंतर्गत ३ विभाग, १५ उपविभाग, १ भूवैज्ञानिक पथक व १ संकल्पचित्र उपविभाग क्र.१ तसेच उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र. ३ नागपूर या कार्यालयातील परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण ३४७ पदांना दिनांक १/३/२०२५ ते ३१/८/२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे:-

१. उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.
२. ही पदे आकृतिबंधानुसार मंजूर असावी व सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावी.

उपरोक्त विभागातील नियत अस्थायी आस्थापनेच्या वेतनाचा खर्च महामंडळास मंजूर असलेल्या तरतुदीतून खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक आय-५ (नियत अस्थाई आस्थापना) एकूण पदे ३४७

४७०१ मोठे व मध्यम पाटबंधान्यावरील भांडवली खर्च, ८० सर्वसाधारण, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका (०४) विविध पाटबंधारे मंडळांना भाग भांडवली अंशदान, (०४) (०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (४७०१ आय १७१)

हे आदेश वित्त विभागाच्या, शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आपुक, दिनांक ३/३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३१३१५२४२८२७२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

सहपत्र : परिशिष्ट अ

(सविता बोधेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

१. महालेखापाल, (लेखा परिक्षा), महाराष्ट्र -१, मुंबई / महाराष्ट्र -२, नागपूर.
२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र -१, मुंबई / महाराष्ट्र -२, नागपूर.
३. वित्त विभाग, व्यय-१२/ व्यय-६/ अर्थ-१९, मंत्रालय, मुंबई.
४. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
५. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर.
६. आंतरवित्त सल्लागार व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर.
८. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभाग, नागपूर
९. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, भंडारा.
१०. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, चंद्रपूर
११. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर/भंडारा/चंद्रपूर
१२. अर्थ-१, कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. आ(प्रशि) कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. जसंअ कार्यासन, जलसंपदा विभाग निवडनस्ती.

**परिशिष्ट "अ"**

जलसंप्रदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४	५
१	अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर	१	अधिक्षक अभियंता	१
		२	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		३	कनिष्ठ अभियंता/शा.अ/ स.अ.श्रे-२	४
		४	भुवैज्ञानिक आवेक्षक	१
		५	मुख्य आरेखक	१
		६	अनुरेखक	१
		७	प्रथम लिपीक	१
		८	वरिष्ठ लिपीक	५
		९	कनिष्ठ लिपीक	४
		१०	उच्च श्रेणी लघुलेखक	१
		११	टंकलेखक	३
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	नाईक	१
		१४	वाहन चालक	१
		१५	शिपाई	३
		१६	चौकीदार	२
			<b>एकूण</b>	<b>३१</b>
२	संकल्पचित्र उपविभाग क्र.१ नागपूर	१	उपविभागीय अधिकारी / अभियंता/स.अ.श्रे-१	१
		२	क.अ./शा.अ./स.अ.श्रे-२	३
		३	कनिष्ठ लिपिक	१
		४	शिपाई	१
			<b>एकूण</b>	<b>०६</b>
अ	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभाग, नागपूर	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप विभागीय अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	आरेखक	१
		६	अनुरेखक	३
		७	प्रथम लिपिक	१
		८	वरिष्ठ लिपिक	५
		९	टंकलेखक	२

जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र.७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
		१०	भांडारपाल	१
		११	कनिष्ठ लिपिक	४
		१२	वाहन चालक	१
		१३	नाईक	१
		१४	शिपाई	५
		१५	चौकीदार	२
			<b>एकूण</b>	<b>३३</b>
१)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, नागपूर.	१	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, क्र.१ अमरावती	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>

जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
३)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, क्र.१ नागपूर	१	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	स्था. अभि. सहाय्यक	३
		३	टंकलेखक	१
		४	वाहन चालक	१
		५	शिपाई	२
			<b>एकूण</b>	<b>८</b>
४)	उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक, क्र. ३ नागपूर	१	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	३
		३	कनिष्ठ लिपिक	१
		४	शिपाई	१
			<b>एकूण</b>	<b>६</b>
५)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, वर्धा.	१	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
६)	भुवैज्ञानिक पथक, नागपूर	१	सहा. भुवैज्ञानिक	१
		२	भुवैज्ञानिक सहाय्यक	३
		३	अनुरेखक	१
		४	कनिष्ठ लिपिक	१
		५	टंकलेखक	१
		६	प्रयोगशाळा सहाय्यक	१
		७	शिपाई	२
		८	प्रयोगशाळा मदतनीस	१
		९	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१२</b>

जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
ब	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, चंद्रपूर.	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपकार्यकारी अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपिक	१
		६	वरिष्ठ लिपिक	५
		७	कनिष्ठ लिपिक	४
		८	टंकलेखक	२
		९	आरेखक	१
		१०	अनुरेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	वाहन चालक	१
		१३	नाईक	१
		१४	शिपाई	५
		१५	चौकीदार	२
			<b>एकूण</b>	<b>३३</b>
१)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र.२, चंद्रपूर	१	उपविभागीय अभियंता/अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, ब्रम्हपुरी	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	स्था. अभि. सहाय्यक	३
		३	टंकलेखक	१
		४	वाहन चालक	१
		५	शिपाई	१
			<b>एकूण</b>	<b>७</b>

जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नांव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
३)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, मुल	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	स्था. अभि. सहाय्यक	३
		३	टंकलेखक	१
		४	वाहन चालक	१
		५	शिपाई	१
		६	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>८</b>
४)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, वरोरा	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
५)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, आलापल्ली (मुख्या. चंद्रपूर)	१	उपविभागीय अभियंता अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>

जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
६)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, गडचिरोली (मुख्या. गडचिरोली)	१	उपविभागीय अभियंता अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
७)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, आलापल्ली (मुख्या. चामोर्शी)	१	उपविभागीय अभियंता अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
क	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग, भंडारा	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपकार्यकारी अभियंता	१
		३	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	२
		४	वरिष्ठ लिपिक	१
		५	अनुरेखक	१
		६	नाईक	१
		७	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>८</b>



जलसंप्रदा विभाग शासन निर्णय क्र. मुवाप्र-२०२५/प्र.क्र. ७६/२०२५/जसंअ, दिनांक १३/३/२०२५ चे सहपत्र  
नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांचा तपशील

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	अ.क्र.	पदनाम	पदसंख्या
१)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, भंडारा	१	उपविभागीय अभियंता / अधिकारी / स.अ.श्रे-१	१
		२	स्था. अभि. सहाय्यक	३
		३	टंकलेखक	१
		४	कनिष्ठ लिपिक	१
		५	वाहन चालक	१
		६	शिपाई	१
			<b>एकूण</b>	<b>८</b>
२)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, नागपूर.	१	उपविभागीय अभियंता / अधिकारी / स.अ.श्रे-१	१
		२	स्था. अभि. सहाय्यक	३
		३	टंकलेखक	१
		४	वाहन चालक	१
		५	शिपाई	१
			<b>एकूण</b>	<b>७</b>
३)	पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग, गोंदिया	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी/स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
४)	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण उपविभाग, साकोली	१	उपविभागीय अभियंता/ अधिकारी /स.अ.श्रे-१	१
		२	कनिष्ठ अभियंता /शा.अ./स.अ.श्रे-२	५
		३	स्था. अभि. सहाय्यक	३
		४	अनुरेखक	१
		५	वरिष्ठ लिपिक	१
		६	टंकलेखक	१
		७	कनिष्ठ लिपिक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	३
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
			<b>एकूण</b>	<b>३४७</b>